

“SIDBI पायाभूत विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कर्ज” या योजनेंतर्गत स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक : लेखाशिर्ष-२०२२ / प्र.क्र.२५० (भाग-१)/ऊर्जा-५

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२४

वाचा:-१. वित्त विभाग शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२१/प्र.क्र.१७/अर्थबळ, दि.३०.०८.२०२३

२. मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४.०९.२०२३ रोजी संपन्न झालेल्या

उच्चस्तर समितीचे इतिवृत्त, दि.१०.१०.२०२३

प्रस्तावना:

महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३,९७,२४९ औद्योगिक ग्राहकांना महावितरण कंपनीच्या वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. राज्यातील औद्योगिक ग्राहक प्रामुख्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) यांनी विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रात येतात. राज्यात अंदाजे २८९ एम.आय.डी.सी. ची क्षेत्रे असून त्या औद्योगिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीतील विद्युत वितरण प्रणाली ही सुमारे २५ ते ३० वर्षांहून अधिक कालावधी पासून कार्यान्वित आहे. परिणामी दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होण्याकरिता काही एम.आय.डी.सी.भागांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दृष्टीने एम.आय.डी.सी. क्षेत्रात नवीन उपकेंद्र स्थापित करणे, अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र बसविणे, उपकेंद्र रोहित्राची क्षमता वाढ करणे, अस्तित्वात असलेल्या वितरण प्रणालीचे बळकटीकरण, नुतनीकरण व आधुनिकीकरणाची कामे केल्यास एम.आय.डी.सी. क्षेत्रात असलेल्या उद्योजकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा देणे शक्य होईल. याकरिता महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाकरिता सिडबी पायाभूत विकास निधी वितरीत कर्ज निधीस मंजूरी मिळाली आहे. या अनुषंगाने महावितरण कंपनीस कर्ज निधी देण्याच्या प्रयोजनासाठी मागणी क्र. के-११, मुख्य लेखाशिर्ष ६८०१-वीज प्रकल्पांकरिता कर्ज अंतर्गत स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

“SIDBI पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कर्ज निधी देण्याकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) कर्ज महावितरणला वितरीत करण्यासाठी एक खर्चाचे लेखाशिक्ष :-

इंग्रजीत	मराठीत
Demand No.K-11	मागणी क्र.-के-११
Major Head-6801 LOANS FOR POWER PROJECTS	मुख्य लेखाशिक्ष-६८०१ वीज प्रकल्पांसाठी कर्ज
Sub Major Head- (00)	उप मुख्य लेखाशिक्ष- (००)
Minor Head-190, Loans to Public Sector and Other Undertakings	गौण शिक्ष- १९०, सार्वजनिक क्षेत्रे व इतर उपक्रम यांना कर्ज
Group Head-(02) SIDBI Cluster Development Fund	गट शिक्ष- (०२) सिडबी पायाभूत विकास निधी
Sub Group Head- (02)(01) Loan to Maharashtra State Electricity Distribution Company under SIDBI Cluster Development Fund (Scheme) (6801 0727)	उपगट शिक्ष- (०२)(०१) सिडबी पायाभूत विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कर्ज (कार्यक्रम)(६८०१०७२७)
Object- 55, Loans and Advances	कर्ज व आगाऊ रकमा

ब) महावितरणकडून प्राप्त होणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसाठी जमेचे लेखाशिक्ष :-

इंग्रजीत	मराठीत
Major Head- 6801 LOANS FOR POWER PROJECTS	मुख्य लेखाशिक्ष-६८०१ वीज प्रकल्पांसाठी कर्ज
Sub Major Head- (00)	उप मुख्य लेखाशिक्ष- (००)
Minor Head-190, Loans to Public Sector and Other Undertakings	गौण शिक्ष- १९०, सार्वजनिक क्षेत्रे व इतर उपक्रम यांना कर्ज
Group Head- (02) SIDBI Cluster Development Fund	गट शिक्ष- (०२) सिडबी पायाभूत विकास निधी
Sub Group Head- (02)(01) Loan to Maharashtra State Electricity Distribution Company under SIDBI Cluster Development Fund (6801519301)	उप गट शिक्ष- (०२)(०१) सिडबी पायाभूत विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कर्ज (६८०१५१९३०१)

क) महावितरणकडून प्राप्त होणाऱ्या कर्जावरील व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी जमेचे लेखाशिक्ष

इंग्रजीत	मराठीत
Major Head- 0049 INTEREST RECEIPTS	मुख्य लेखाशिक्ष- ००४९ व्याजाच्या जमा रकमा
Sub Major Head- 04, Interest Receipts of State/Union Territory Governments with Legislature	उप मुख्य लेखाशिक्ष- (०४), राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा
Minor Head-190 Interest from Public Sector and Other Under Taking	गौण शिक्ष- १९० सार्वजनिक क्षेत्र व इतर उपक्रम यांच्याकडून व्याज
Group Head- (02) SIDBI Cluster Development Fund	गट शिक्ष- (०२) सिडबी पायाभूत विकास निधी
Sub Group Head- (02) (01) Interest on Loan given to Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. SIDBI Cluster Development Fund (0049522301)	उप गट शिक्ष- (०२)(०१) सिडबी पायाभूत विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस दिलेल्या कर्जावरील व्याज (००४९५२२३०१)

३. हा शासन निर्णय, नियोजन विभाग अनौ.सं.क्र. २२४/का-१४६१, दि.२६.०७.२०२४ महालेखापाल कार्यालयाचा अनौ. सं.क्र. ख.वि/चा-१/उद्योग, ऊर्जा तथा कामगार विभाग/यू ओ आर-४८/२०२४-२५/४१९, दि.०४.०७.२०२४ व वित्त विभागाचा अनौ.सं.क्र. निरंक/अर्थ-१४, दि.०८.१०.२०२४ अन्वये सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४११२६१८१३१३७९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ना.श्री.कराड)
शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उपमुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव
४. मा. सर्व मंत्री
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२
८. अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२
९. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
११. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई.
१२. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
१३. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षण)-२ महाराष्ट्र, नागपूर.
१४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
१६. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
१७. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
१८. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
१९. सह सचिव (कोषा-प्रशा) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. सह सचिव (अर्थबळ) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. सह सचिव नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. कक्ष अधिकारी (रोख शाखा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. कक्ष अधिकारी (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२४. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.
२५. निवड नस्ती (ऊर्जा-५), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.